

PARWA SHIKSHAN SANSTHA, PARWA
BABASAHEB DESHMUKH PARWEKAR MAHAVIDYALAYA,
PARWA



DEPARTMENT OF PHYSICAL EDUCATION



Dr. Abhay S. Chandekar
M.P.Ed., M.Phil, Ph.d
Director of Physical Education

The Department of Physical Education and Sports is always working with the aim of giving good health to everyone. We are committed and striving to create an intelligent and better generation through physical education. The Department of Physical Education and Sports strives to make the society a better and Strong citizen through training to create a Physically and Mentally healthy generation for the society. Our aim is to impart good sports training to all the college students through various Indoor and outdoor sports and through them to give them good health as well as job creation. Various sports like Volleyball, Kabaddi, Fencing are provided free of cost in the colleges. The college also provides free training in various sports for the convenience of the students and also conducts separate training camps mainly for women. The sports department of the college provides all kinds of up-to-date sports equipment, best sports facilities, free kits, free training facilities to the players. The Department of Sports organizes events at Yoga day/ National Sports day/ Sports Meet all around the year. It is a matter of pride that we have a glorious past of having outstanding achievements in game and sports and continuing with this, with great spirit & potential the students. For the holistic development of students department makes all possible efforts so that students can participate in various Sports activities. Since the last few years, a great event 'kridamohtsaw'(Annual Sports Meet) is being organized to encourage non-sports person to participate in the various games & sports. Participation of teachers makes this event more splendid.

Vision:

To become a great global organization that builds a generation of physically fit, mentally strong and socially conscious students along with great players.

Mission:

It is our mission to facilitate the development of balanced human being who has the wisdom to create a life of passion, purpose and peace.

Objectives:

- To work for the all-round development of the students through Game and Sports.

- To provide maximum possible facilities to the sports person to uplift their skills and performance.
- To work for the develop the attitude of team work among the students
- To work for the develop sportsman spirit among the students
- To encourage Girls to participate in various sports activities
- To work for the give the knowledge of games to students
- To work for the make the students aware about the scope of the sports
- To develop the vision of the students for the practical knowledge of games
- To inspire and guide the students for the all-round development of their personality.
- To develop National integration
- To promote mass-participation in Physical Education and Sports
- To provide community services in the field of Physical Education and Sports.
- To provide incentives to outstanding sports persons by felicitating them with tracksuits, memento, certificate and cash incentives.
- To provide assistance to discipline committee to maintain the discipline in the college campus.
- Free ground facilities are made available to the college players for practice.
- Free coaching facilities are regularly made available to the players .
- Department provides first aid facilities to the players and other students.
- The College felicitates all the Color holders and outstanding players of the college on “Republic Day” 26th January every year.

Curricular and Co-Curricular Activities:

- Online Quiz on Sports
- Physical Efficiency test
- National Sports Day
- International yoga day
- Coaching camp of various game
- Annual Sports Meet

Future Plans:

- To work for the all-round development of the students through Games and Sports.
- To work for the promotion of Games and Sports in the College
- Provide maximum possible facilities to the sports persons to uplift their skills and performance.
- To Hunt, Adopt and facilitate budding talents from different walks of life and nurtured and prepare them for the highest level of competition on college cost.
- Create sporting and healthy atmosphere in the college campus to increase the performance of our players to touch the new heights in the arena of Games and Sports.
- Provide more incentives to outstanding sports persons by felicitating them with incentives etc.
- Organization of sports tournaments at different levels to develop sports culture in the college.

Contact Us

Babashab Deshmukh Parwekar Mahavidyalaya Parwa

Tq. Ghatanji, Dist. Yavatmak M.S. - 445306

Contact Email: bdp.450@gmail.com

Office Phone No: 07230 - 268355

Our Location

Facilities:

Grounds **Photos**

Sport Facilities Available In The College

There are adequate sports facilities available in the college the department guides students to excel in game.

Indoor Facility

1. Fencing
2. Yoga
3. Chess
4. Carrom

Outdoor Facility

1. Kabaddi
2. Volleyball

All the sports grounds in the college are made available to all the students as well as the staff and other players.

(A) Ground:



Volleyball Arena



Volleyball Arena



Kabddi Arena

(B) Meritorious Students :



Select For All India Inter- University Fencing Tournament



Select For South-West Zone Fencing Tournament



Participation in Inter University Volleyball Tournament



Participation in State Level Volleyball Tournament



Participation in State Level Volleyball Tournament



Participation in State Level Volleyball Tournament



Participation in State Level Volleyball Tournament



0

Participation in State Level Volleyball Tournament

(C) Participation in Tournament :



Participation in All India Inter- University Fencing Tournament



Participation in South - West Zone Fencing Tournament



Participation in Inter-College Fencing Tournament



Participation in Inter-College Kabaddi Tournament



Participation in Inter-College Volleyball Tournament



Participation in Inter-College Volleyball Tournament (Zone Runner Team)



Participation in Inter-College Kabaddi Tournament



Participation in Inter-College Wrestling Tournament



Participation in Inter-College Volleyball Tournament



Participation in Inter-College Kabaddi Tournament

(D) Intra-Mural Tournament (Annual Krida-Mahostave)







(E) Coaching Camp :



Volleyball Coaching Camp for College Team



Volleyball Coaching Camp for College Team



Kabaddi Coaching Camp for College Team

(F) Yoga Day :





(G) National Sports Day :



(H) Pre – Polic Bharti Training Camp :





(I) Physical Fitness Test :



(J) Social Activity :

“Introduction of Exercise Project” : for Z.P. High School Tipashwar Age group 6 to 12



Time: 01-04-2023 08:47
Note: Introduction of Exercise

Powered by NoteCam



आकाश बुरेवार नवराष्ट्र
‘ओळख व्यायामाची’ प्रकल्पाचे उद्घाटन

बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयाचा पुढाकार

■ घाटगोी (बा.) : बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व ओंठा विभागान्वयेने शारिरीक धर्माचेच शिकवणारा होऊन स्वकीय वेगवेगळ्या शक्ती वाढवणे, बाळगणे याबाबतच्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. यावेळी आकाश बुरेवार, नवराष्ट्र यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी आकाश बुरेवार, नवराष्ट्र यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी आकाश बुरेवार, नवराष्ट्र यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले.



शारीरिक शिक्षण व ओंठा विभागान्वयेने शारिरीक धर्माचेच शिकवणारा होऊन स्वकीय वेगवेगळ्या शक्ती वाढवणे, बाळगणे याबाबतच्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. यावेळी आकाश बुरेवार, नवराष्ट्र यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी आकाश बुरेवार, नवराष्ट्र यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले.

आकाश बुरेवार नवराष्ट्र
‘ओळख व्यायामाची’ प्रकल्पाचा समारोप

बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयाचा पुढाकार

■ घाटगोी (बा.) : शारीरिक व्यायाम व देहसुख पारवेकर महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व ओंठा विभागान्वयेने शारिरीक धर्माचेच शिकवणारा होऊन स्वकीय वेगवेगळ्या शक्ती वाढवणे, बाळगणे याबाबतच्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. यावेळी आकाश बुरेवार, नवराष्ट्र यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले.



शारीरिक व्यायाम व देहसुख पारवेकर महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व ओंठा विभागान्वयेने शारिरीक धर्माचेच शिकवणारा होऊन स्वकीय वेगवेगळ्या शक्ती वाढवणे, बाळगणे याबाबतच्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले.

शारीरिक व्यायाम व देहसुख पारवेकर महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व ओंठा विभागान्वयेने शारिरीक धर्माचेच शिकवणारा होऊन स्वकीय वेगवेगळ्या शक्ती वाढवणे, बाळगणे याबाबतच्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले.

“Introduction of yoga & Prnyam Project” for Z.P. High School Tipashwar Age group 6 to 12



Time: 15-05-2024 08:13
Note: Introduction of Yoga & Pranayam

Powered by NoteCam



Time: 15-05-2024 08:00
Note: Introduction of Yoga & Pranayam

Powered by NoteCam

पारवेकर महाविद्यालयाच्या पुढाकारातून 'ओळख योग प्राणायामाची प्रकल्प

विदर्भ कल्पना / घाटंती

बिबिधेय देगमुळ पारवेकर महाविद्यालय पारवाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या शिबिरासाठी, वेळोवेळी आयोजित केलेली पावती महाविद्यालयाने नियमितपणे केले जात आहे. योग प्रशिक्षण, क्रीडा प्रदर्शन, शारीरिक शिक्षण प्रदर्शन कार्यक्रम राबविते जाते. महाविद्यालयाने ज्युनियर सहाय्य विभाग प्रत्येक वर्षी आयोजित करत असून त्यातून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासास प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने आयोजित केले जाते. यातून 2023-24 मध्ये आयोजित योग प्रकल्प याला 40 ते 45 दरम्यान असून मुले आयुष्यासाठी योग्यतेने घ्यावे आणि या विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासास प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने आयोजित केले जाते. यातून 2023-24 मध्ये आयोजित योग प्रकल्प याला 40 ते 45 दरम्यान असून मुले आयुष्यासाठी योग्यतेने घ्यावे आणि या विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासास प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने आयोजित केले जाते.



यातून 2022-23 मध्ये 'ओळख योग प्राणायामाची' हा प्रकल्प याला 40 ते 45 दरम्यान असून मुले आयुष्यासाठी योग्यतेने घ्यावे आणि या विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासास प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने आयोजित केले जाते. यातून 2023-24 मध्ये आयोजित योग प्रकल्प याला 40 ते 45 दरम्यान असून मुले आयुष्यासाठी योग्यतेने घ्यावे आणि या विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासास प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने आयोजित केले जाते.

यातून 2023-24 मध्ये आयोजित योग प्रकल्प याला 40 ते 45 दरम्यान असून मुले आयुष्यासाठी योग्यतेने घ्यावे आणि या विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासास प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने आयोजित केले जाते. यातून 2023-24 मध्ये आयोजित योग प्रकल्प याला 40 ते 45 दरम्यान असून मुले आयुष्यासाठी योग्यतेने घ्यावे आणि या विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासास प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने आयोजित केले जाते.

ओळख योग प्राणायामाची प्रशिक्षण शिबिराचा समारोप

विदर्भ कल्पना / घाटंती

बिबिधेय देगमुळ पारवेकर महाविद्यालय पारवाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या शिबिरासाठी, वेळोवेळी आयोजित केलेली पावती महाविद्यालयाने नियमितपणे केले जात आहे. योग प्रशिक्षण, क्रीडा प्रदर्शन, शारीरिक शिक्षण प्रदर्शन कार्यक्रम राबविते जाते. महाविद्यालयाने ज्युनियर सहाय्य विभाग प्रत्येक वर्षी आयोजित करत असून त्यातून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासास प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने आयोजित केले जाते. यातून 2023-24 मध्ये आयोजित योग प्रकल्प याला 40 ते 45 दरम्यान असून मुले आयुष्यासाठी योग्यतेने घ्यावे आणि या विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासास प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने आयोजित केले जाते.

यातून 2023-24 मध्ये आयोजित योग प्रकल्प याला 40 ते 45 दरम्यान असून मुले आयुष्यासाठी योग्यतेने घ्यावे आणि या विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासास प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने आयोजित केले जाते. यातून 2023-24 मध्ये आयोजित योग प्रकल्प याला 40 ते 45 दरम्यान असून मुले आयुष्यासाठी योग्यतेने घ्यावे आणि या विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासास प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने आयोजित केले जाते.

तेलंगे हेलो तर प्रमुख वृद्धे मन्मू शहा नवकल्पाने समितीने अत्यंत व्रत राखून घेतले. सहाय्यक शिक्षक पद्मिनी, वरिष्ठ शिक्षक अरवि वशिष्ठ उद्दिष्ट होते. प्रस्तावित प्रकल्पाने समन्वयक प्रा. डॉ. अप्प वरिष्ठे यांनी केले. दिनांक 13 मे ते 18 मे या दरम्यान या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिबिरातून 20 आठवडे प्रशिक्षण प्राप्त करून देण्यात आले. कार्यक्रमाने अत्यंत डॉ. पद्मिनी यांनी अत्यंत अत्यंत प्रामाण्येने योग आणि प्राणायाम आत्म्या जीवन्याने किती महत्त्वाचे आहे हे दिसून दिले. या कार्यक्रमा दरम्यान प्रशिक्षणावरील शिबिरातून तिरक्यात आलेल्या विविध आत्म्यांच्या वाट्यांमध्ये



प्राथमिक करून दाखविले. यावेळी सर्व प्रशिक्षणावरील प्रमाण्य देऊन समाप्ती करण्यात आले. संतान व आपण शारीरिक शिक्षण संवाचक प्रा. डॉ. अप्प वरिष्ठे यांनी केले. यातून 2023-24 मध्ये आयोजित योग प्रकल्प याला 40 ते 45 दरम्यान असून मुले आयुष्यासाठी योग्यतेने घ्यावे आणि या विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासास प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने आयोजित केले जाते.

“Volleyball Training Programme” for School Students Parwa Age group 09 to 14 yrs



Yoga Training Camp for Society



